



# SCANDENT IMAGING LIMITED

CIN:L93000MH1994PLC080842

Reg. Office: Plot No. A-357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC,  
Thane (W) - 400604 Maharashtra.

Tel No. 022 25833205 Email: cssscandent@gmail.com, scandentimaging@gmail.com, www.scandent.in

June 06, 2022

To,  
**BSE Limited**  
Department of Corporate Services,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai 400 001.

**Scrip Code: 516110**

Respected Sir/Madam,

**Sub: Submission of copies of Newspaper clipping of Audited Financial Results for the 4th Quarter and Year ended 31<sup>st</sup> March, 2022:**

Please find the enclosed copy of Newspaper clipping of Audited Financial Results for the 4<sup>th</sup> Quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2022 in pursuant to Regulation 33 of SEBI (LODR) Regulation, 2015 as published in Business Standard (All India Edition) and Mumbai Lakshadeep dated 4<sup>th</sup> June, 2022.

Kindly take this in your records and acknowledge the same.

Thanking You.

Yours truly,

**For Scandent Imaging Ltd.**

**Pandoo Naig**  
**Managing Director**

Encl: As above

**RBL Bank Limited**  
 CIN: L65191PN1943PLC007308  
 Regd. Office: 1<sup>st</sup> Lane, Shahupuri, Kolhapur-416 001  
 Tel.: +91-231-6650214 | Website: www.rblbank.com

**NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES**  
 Notice is hereby given that the share certificate(s) of RBL BANK LIMITED for under mentioned securities are stated to have been lost or misplaced and the registered holders have applied to the Bank for issue of duplicate share certificate(s).

Sr. No.	Regd. No.	Name of the Shareholder	No. of Shares	Certificate Nos.	Distinctive Nos. From To
1	0003093	KHADE SUDHIR VASANT	13480	1522	417751-4185230

Any person who has / have claim (s) in respect of the said security (ies) should lodge such claim (s) in writing with Registrar & Transfer Agent of the Bank viz. LINKINTIME INDIA PVT. LTD., 247 Park, C-101, 1<sup>st</sup> Floor, L. B. S. Marg, Vikhroli (West) Mumbai-400 083 within (seven) days from this date else the Bank will proceed to issue duplicate certificate without further intimation.

FOR RBL BANK LIMITED  
 Place : Mumbai  
 Date : 04.06.2022

**THE INDIAN AND EASTERN ENGINEER COMPANY PRIVATE LIMITED**  
 Registered Office: - 5<sup>th</sup> Floor, Cecil Court, Mahakavi Bhushan Marg, Colaba, Mumbai - 400001.  
 CIN: U22120MH1948PTC009314  
 Phone No.: - +91-22-22897889  
 Email: shah.jenny@mahindrapvt.com

**INFORMATION REGARDING 1<sup>st</sup>/2022-23 EXTRAORDINARY GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)**

Members may please note that the 1<sup>st</sup>/2022-23 Extraordinary General Meeting ("EGM") of The Indian and Eastern Engineer Company Private Limited ("the Company") will be held through VC/OAVM on Monday, 27<sup>th</sup> June, 2022 at 2:00 pm in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with the applicable rules made thereunder, the General Circular dated 8<sup>th</sup> April, 2020, 13<sup>th</sup> April, 2020, 15<sup>th</sup> June, 2020, 28<sup>th</sup> September, 2020, 31<sup>st</sup> December, 2020, 23<sup>rd</sup> June, 2021, 8<sup>th</sup> December, 2021 and 5<sup>th</sup> May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India and such other applicable circulars issued by the Government ("collectively referred to as "Circulars") to transact the business that will be set forth in the Notice of the 1<sup>st</sup>/2022-23 EGM.

Dispatch of Notice via e-mail  
 In compliance with the Circulars, electronic copies of the Notice convening the 1<sup>st</sup>/2022-23 EGM will be sent within prescribed timelines by e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Company. The said Notice of the 1<sup>st</sup>/2022-23 EGM will be available on the Company's website at <https://www.vseventsbroadcast.in>.

Participation at the 1<sup>st</sup>/2022-23 EGM  
 Members joining the 1<sup>st</sup>/2022-23 EGM through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum under Section 103 of the Act.

Members holding shares in physical mode or in dematerialized form, who have not registered their e-mail address with the Company are requested to register/update their e-mail addresses to be able to receive notice of EGM and any future communications from the Company. Members can send email to [shah.jenny@mahindrapvt.com](mailto:shah.jenny@mahindrapvt.com) with copy to [ahchakrishna@gmail.com](mailto:ahchakrishna@gmail.com) with request letter mentioning name, folio number and sending scanned copy of self-attested PAN to the Company or may contact at +91 9820959325. Members are also requested to update their bank details to be able to receive electronic transfer of dividend, if declared by the Company.

For The Indian and Eastern Engineer Company Private Limited  
 GANGADARAN CHELLAKRISHNA  
 DIRECTOR  
 DIN: 01036398  
 CIN: U22120MH1948PTC009314  
 Regd. Office: 5<sup>th</sup> Floor, Cecil Court, Mahakavi Bhushan Marg, Colaba, Mumbai - 400001  
 Place : Mumbai  
 Date : 4<sup>th</sup> June, 2022

**PUBLIC NOTICE**  
 I on behalf of my client Mrs. Maya Narandas Aarani is investigating the title in respect of the property which she sold to Mrs. Neha Garud vide Agreement for Sale dated 06/05/2022 bearing Serial No. BR/4-746-2022 being Flat No. 405, A-wing, on 4<sup>th</sup> Floor building known as Aakanksha No.1, having Carpet area of 389.50 Sq. Ft. equivalent to 36.20 Sq. mtrs., in the Society known as "Aakanksha Acme Co-operative Housing Society Limited" situated at Vasser Hill, Goregaon (West), Mumbai-400042 bearing CTS No. 1196 of Survey No. 422 of Village Malad, Taluka Borivali, Mumbai Suburban District.

Mrs. Maya Narandas Aarani has informed us that the previous linking agreement i.e. Original Agreement for Alternate Accommodation dated 25/10/2001 made between Sri Albert John Sebastiao Misquitta as the Landlord of the one part, 1) Ms. Acme Dwellers Pvt. Ltd., 2) Saijwat Dwellers Pvt. Ltd., 3) Pragyan Housing Complexes Pvt. Ltd., 4) Acme Residential Complexes Pvt. Ltd., 5) Triresha Dwellers Pvt. Ltd. as the confirming party of the second part, and Sri Chandraprakash Chauhan as the occupants of the third part, duly stamped and registered (Registration No. B9J/11416/2001 dated 25th October, 2001) was lost and/or misplaced.

My Client has done FIR on 03/06/2022 at Goregaon Police Station bearing NCR No. 1926/2022 with respect to loss/misplace of Agreement for Alternate Accommodation dated 25/10/2001 bearing Registration No. B9J/11416/2001 dated 25th October, 2001.

Any person having any claims or rights in respect of the said premises by way of inheritance, share, sale, license, gift, mortgage, charge, possession, lease, assignment, lien, ownership, transfer, access, easement, encumbrance however or otherwise and/or having possession of the aforesaid documents and/or is hereby requested to make the same known in writing to the undersigned within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice of his/her share of claim, if any, with all supporting documents falling which, it will be assumed that there are no claims or issues in respect of the said premises and that the said document shall be treated as irrevocable and/or lost.

Komal N. Jain,  
 Advocate (High Court)  
 Shop No. 60, Ground floor,  
 Upper Level, Everehill Mall, Mindspace,  
 Malad (West), 400064

**PUBLIC NOTICE**  
 Lost my Bag while travelling on local train from CST to Panvel on 22/04/2022 evening between 6.45 pm to 7.45 pm. The Bag Contains 6 Nos RC BOOK HR55/F6846, HR55/F6702, HR55/F6723, HR55/G5945 HR55/G5947 HR55/L9992

Find May Please Contact  
 Mr M. S. Hiremath  
 Mob No 9892023993

**CENTRAL RAILWAY**  
**CABLE WORKS**  
**E-Tender Notice No: RR/PS/NSPD/8621-22/02/RT Name of Work: Laying of underground 4 x 300 sq. mm 1.1 KV XLPE cable with end termination as per annexe at EMU POH, Sanpada. Approx. Cost of Work: ₹1,81,937.5/- Earnest Money: ₹3,700/- Cost of Tender Form: NIL Completion Period: 06 Months Date and Time of Closing of Tender Submission: on 30.06.2022 upto 12:30 hrs. Bidding Start Date: 16.06.2022. Tenders shall be accepted only in E-tendering format through the website [www.irps.gov.in](http://www.irps.gov.in) Tender document is available on the website. 155**

RailMadad Helpline 139

**SCANDENT IMAGING LIMITED**  
 Regd. Off: Plot No. A.357, Road No. 28, Wagale Industrial Estate, MIDC, Thane (West) - 400604, Maharashtra  
 Tel no.: 022-25833205 | CIN: L93000MH1994PLC080642

**Audited Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2022**  
 (Figures in Rs. lakhs unless stated otherwise)

Sr. No.	Particulars	STANDALONE			
		Quarter Ended	Year Ended	31.03.2022	31.03.2021
1	Total Income from operations	851.86	740.73	4237.85	3535.5
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	147.85	136.4	519.88	407.41
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	147.85	136.4	519.88	407.41
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	106.58	89.92	519.88	407.41
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)	103.46	88.49	516.76	405.98
6	Equity Share Capital (FV of Rs.10 per share)	3210	3210	3210	3210
7	Earnings Per Share (FV of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) Basic and Diluted	0.33	0.28	1.62	1.27

The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the Company's website [www.onefilecapital.in](http://www.onefilecapital.in) and also the Stock Exchange websites [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com). The above unaudited standalone and consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee at their meeting held on 28th May, 2022 and consequently approved by the Board of Directors at their meeting.

For and on behalf of the Board of Directors  
 Scandent Imaging Limited  
 Sd/-  
 Pandoo Naig  
 Managing Director  
 Place : Thane  
 Date : 3rd June, 2022

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given that Smt. Malu Jetha Jithya member of Mahalakshmi Navrang Co. Hsg. Soc. Ltd., having address at Dr. Babasaheb Ambedkar Nagar, S.K. Rathod Marg, Mahalakshmi, Mumbai-34, holding Flat No.1804, 18th Flr. in A-2 building of said society, died on 14/06/2014 without making any nomination. The Society hereby invites claims & objections from any persons, institution claim to have any charge or right or entitlement over the said property then have to claim within 15 days from the date of publication of the notice.

Place : Mumbai Mahalakshmi Navrang  
 Date : 04.06.22 Co. Hsg. Soc. Ltd.

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given to the public at large that my client MRS. KASHMIRA PIYUSH CHHEDA, an exclusive owner and member of Vanita Co-operative Housing Society Ltd., Bhuleskar Road, Near Bansi Vada Pav, Chiniholi Bunder Road, Malad (West), Mumbai - 400064 and holding Flat No. 401, on Fourth Floor, measuring about 462 sq. ft. (42.94 sq.mtr.) built up area and holding share certificate No.014, distinctive No. 066 to 070 (Both inclusive) of the Society, which was transferred as per the law of succession by which her husband Sri PIYUSH MANILAL CHHEDA was governed at the time of his death and then Joint owner of the above said Flat, who died on 12/6/2018. After the death of Sri PIYUSH MANILAL CHHEDA, MRS. KASHMIRA PIYUSH CHHEDA became entitled to be the absolute owner by adopting legal procedure and now she is holding the title of the said flat. That MRS. KASHMIRA PIYUSH CHHEDA intends to sell the said Flat. Any person having any claim to or against the said flat or any part thereof by way of sale, exchange, inheritance, mortgage, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, possession, tenancy, attachment, or otherwise, however is requested to make the same known in writing to the Society having address at VANITA Co-operative Housing Society Ltd., Bhuleskar Road, Near Bansi Vada Pav, Chiniholi Bunder Road, Malad (West), Mumbai - 400064, alongwith supporting documents, within 14 (fourteen) days from the date of Publication hereof, otherwise such claim, if any will be considered as waived.

Place: MUMBAI  
 Date: 04/06/2022

VINITA NITIN BHENDE  
 ADVOCATE - HIGH COURT

**PUBLIC NOTICE**  
 Notice is given on behalf of My Clients Mr. Suraj Siraj Shaikh & Smt. Santana Siraj Shaikh. That the property situated at Flat No.305, No.4-47, Sagar Deep (SRA) Co-operative Housing Society Limited, Colony, Opp. New Fire Brigade, Antipholl, (East), -400037 having Cadastral survey No.11/116 and 116 (pt) of salt pan division which is held by my above clients and they have purchased from Mr. Avinash Somai Kewat & Registered the same with sub-register having Reg No. 3794/2022 and want to Proceed to file title certificate of the said schedule Property. Therefore the person having any claim in respect of the above said property referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, change, gift deed, property Maintenance, Possession, lease, tenancy, title of transfer or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption etc, hereby requesting to make the same known in writing together with supporting documents to be under signed at my office Shop No. 14/69, Ground Floor, Himmat Nagar, salt Pan Road, Behind Vidyalankar College, Near Santoshi Mata Mandir, Wadala (East), Mumbai-400037 within the period of 15 days of the publication here of failing which the claim of such person deemed to have been waived or abandoned.

**SCHEDULE OF THE PROPERTY**  
 Flat No. 305, No. A-47, Sagar Deep (SRA) Co-operative Housing Society Limited, Colony, Opp. New Fire Brigade, Antipholl, (East)-400037. Sd/- Adv. pradeep D. Saw Adv. prateek P. Bhardwaj Adv. adresh Bano Advocate Bombay High Court 9967892074/826408338 Date: 04/06/2022 Place : Mumbai Antipholl

**PUBLIC NOTICE**  
 Late SMT. SEEMA ARVIND CHOUHARI, a member of Abhinav Vasant Co-operative Housing Society Limited, having address at T.P.S. III, 24th Road, Vazira, Near Pranay Nagar, Borivali (West), Mumbai - 400091 and holding Flat No. 201, in the building of the Society, died on 30/01/2022 without making any nomination. That SHRI ARVIND PUNDLIKRAO CHOUHARI i.e. her HUSBAND has preferred an application for transfer membership in his sole name. He also claims that he is the only legal heir of late SMT. SEEMA ARVIND CHOUHARI as per the Hindu succession Act. The Society hereby invites claims or objections from the other heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his claim/objection for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the By-laws of the society. The claim/objection, if any received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the By-laws of the Society. A copy of the registered By-laws of the Society is available for inspection by the claimant/ objectors, in the office of the Society with the Secretary of the Society in Society's office hours from the date of publication of the notice till the date of expiry of this period.

For and on behalf of  
 ABHINAV VASANT CH LTD.,  
 Sd/- Hon. Secretary  
 Place: Mumbai Date: 04/06/2022

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given that SMT. ZAIBUNNISA SIKANDAR MUNSHI, is the member holding 100% shares of Flat No. 602/A, Premier Residences "A" Co-operative Housing Society Ltd., having address at Kirod Road, Off. L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai-400070. That SMT. ZAIBUNNISA SIKANDAR MUNSHI died on 02.02.2022 without making any nomination for her shares in Flat No. 602/A, PREMIER RESIDENCES "A" CHS. LTD. MR. SARFARAZ SIKANDAR MUNSHI has applied for transfer of 100% shares of SMT. ZAIBUNNISA SIKANDAR MUNSHI in his name. If any person/s having any claim in respect of the above mentioned 100% undivided shares and flat by way of sale, gift, lease tenancy, inheritance, exchange, mortgage, charge, Lien, trust, possession, easement, attachment or otherwise however is hereby requested to make the same known to the undersigned in writing within 15 days from the date of publication with supporting documents to prove the claim. If no claim is received by the undersigned, the Society shall transfer the 100% shares of SMT. ZAIBUNNISA SIKANDAR MUNSHI in the name of MR. SARFARAZ SIKANDAR MUNSHI as per the provisions of the By-laws of the Society and no claim shall be entertained thereafter.

Place: Mumbai Sd/- Hon. Secretary For and on behalf of The Premier Residences "A" CHS. Ltd. Kirod Road, Off. L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai-400070. Date:-04.06.2022

**Public Notice**  
 Notice is hereby given to the public that the share certificate (No.176 and distinctive numbers 1376-1380, both including) of the society & original agreement to the flat which was between Nav Munjal Nagar Co-operative Housing Society Ltd. and Vasumati N. Goradia & Babubhai R. Goradia-Vasumati B. Goradia for the property B-34, Nav Munjal Co-operative Housing Society Ltd., Munjal Nagar2, Chembur (West), Mumbai-400059, in respect of the above said flat are lost and not being found. Application has come from Mr. Sanjay Babubhai Goradia for the duplicate and transferring the said shares in his name and request a complaint at the Tlak Nagar Police Station, Chembur for the missing agreement under no. NC no. 890722 dtd 31.05.2022. If there is any claim in respect thereof by way of Sale, Exchange, Gift, Mortgage, Charge, Trust, Inheritance, Possession, Lien etc. or otherwise are expected to inform the society in writing within 15 days from the publication of this notice failing which the claim of such person will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter. The society shall take the next steps in line with the by-laws and issue the duplicate share certificate. Secretary Nav Munjal Nagar CHS. Place : Mumbai Date : 04/06/22

**जिल्हा अधीक्षक भूमि अधिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे न्यायालयात प्रशासकीय झपाट, १० वा मजला, चेतना कॉलेज समोर, मुंबई- ४०००५१**  
 दुरुधनी क्र./निक्स: २६४२१८७४  
 Email Id: dslrmsd@yahoo.com

**जाहिर नोटीस**  
 क्रमांक न.पू.सं.७/अपील एच.आर.००००३/२०२१/१६२५  
 वॉर्ड (पू), दिनांक:- ३०/०५/२०२२  
 (महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये)

प्रति,  
 गणपतलाल रंगलाल बोहरा (जैन) अपीलदार  
 रा. रम नं. २, मेरी कट्टे चोक, मरोळ क्लिज अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९.

**विषय**  
 १) नगर भूयान अधिकारी, विलेपार्ले  
 २) डेगन्यू जोसेफ निखाईल कुट्टो  
 ३) श्रीम. डावान रोशन शर्मा अ. क्र. २ व ३ रा. जी-३, सुकर वीला, मरोळ मरोली रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५९.  
 ४) श्रीम. मंटेरीना सार्वत रा. नामा मोटर गॅरेज जवळ, मरोळ मरोली रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०० ०५९. जावदार

**विषय:-** नगर भूयान मरोळ, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर येथील न.पू. क्र. १२१ या मिळकती बाबत महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये दाखल केलेले अपील. महोदय/महोदया,

उपरोक्त प्रस्ताव विषयांकीत चे मिळकती बाबत गणपतलाल रंगलाल बोहरा (जैन) यांनी या न्यायालयात विषयांकीत मिळकती बाबत अपील दाखल केलेले सवर प्रकरणी सुनावणी सुरु असून यापूर्वी झालेल्या सुनावणीस आणास नोटीस पाठवून देऊन आपण गैरहजर आहात. तरी आता नगर भूयान मरोळ, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर येथील न.पू.क्र. १२१ या मिळकती बाबतचे अपील प्रकरणी सुनावणी दिनांक २१/०६/२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता नेमणेत आली आहे. सदरचे दाखले दिवशी आपण सुनावणी वेळी हजर राहणे. सुनावणी वेळी गैरहजर राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही, असे समजून आपले गैरहजेरीत सुनावणी करून निर्णय घेतला जाईल याची नोंद घ्यावी.

सही/-  
 (बनाधीशव वायव्येच)  
 जिल्हा अधीक्षक भूमि अधिलेख,  
 मुंबई उपनगर जिल्हा

**ALL CONCERNED HAVING INTEREST**  
 This is to give notice/inform you that my client MR. SUNIL SURESH JANWALKAR purchased and transferred the below mentioned residential premises in his name from the name of original owner SHRI. MAHESH MANOHAR PANGE. The said residential premises was originally allotted to 1) MR. SHANTARAM RAMCHANDRA MARGAJ 2) SMT. MEENA SUNIL PARGHJ 3) SMT. ANU SIKHA NILS PARGAR 4) MR. VIVEK RAMCHANDRA MARGAJ 5) SANDESH RAMCHANDRA MARGAJ by MHADA on redevelopment of Bldg No. 10, Bedek Chawl, Dr. B. A. Road, Kachchowki, Mumbai - 400 033. The said residential premises was sold to MR. MAHESH MANOHAR PANGE vide sale deed dated 30th April 2014 vide registration No. BSE 35818/38 2014 from whom my client MR. SUNIL SURESH JANWALKAR have purchased the same if any person/s, Banks, Society or Company having objection in respect of the above premises, objections if any in respect of the below mentioned premises at the below address or at the address of M/S SHIRAM FINANCIAL, Saltaire Corporate Park, Building No. 10, 06th Floor, Chakala, Andheri, Mumbai- 400093 within 07 days from this notice.

**Description of Property**  
 Flat No. 709, 7th Floor, Shree Krupa CHS. Dr. B. A. Road, Kachchowki, Mumbai- 400033  
 Place: Mumbai  
 Date: 04/06/2022 Sd/- Adv. SUSHIL V. DALVI 3/3, Nehru Nagar, G. K. Marg, Worli, Mumbai-400022, Mobile No. 9833854937

**PUBLIC NOTICE**  
 This is to inform the general public that Bank of Baroda, Mandvi Branch intends to accept the under mentioned property standing in the name of Ms. Neha DHP Pacheriwala, Address : 121/A, Jolly Maker 3, 13th Floor, Cuffe Parade, Mumbai, Maharashtra, India - 400005 (Name & Address) as security for a Housing Loan requested by one of its customers. In case anyone has got any right/title/interest/claims over the under mentioned property, they are advised to approach the Bank within 10 days along with necessary proof to substantiate their claim. If no response is received within 10 days, it is presumed that the property is free of any charge/claim/encumbrance and Bank shall proceed with the mortgage. Details of Property: Flat No. 4001 on the 40th Floor admeasuring 203.87 Square Meters (Carpet Area) equivalent to 2194.45 Square Feet (Carpet Area) along with 4 Car Parking Space in the "A" wing in the Project known as "INDIABULLS BLU-TOWER A" in the Project known as "INDIABULLS BLU" constructed on the land bearing constructed on land bearing Survey No. 131, 132 and 11/132 lying, being and situated at Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013 of Lower Parel Division within the limits of Mumbai Municipal Corporation.

Rajesh Law & Associates  
 Rajesh Dubey, Advocate High Court  
 Office No 304, Biriya House, 3rd Flr, 265, Perin Street, Opp Union Bank of India, Fort, Mumbai 400001.  
 Cont : - 9833162781, 022-49643779  
 rajeshlaw00@gmail.com  
 rajeshlaw00@outlook.com

**यूनियन बँक Union Bank of India**  
 (A Government of India Undertaking)

**BORIVALI WEST BRANCH:** Rokadia Lane Branch (14672), Shree Rasraj Heights, Borivali (West), Mumbai - 400091.

**ANNEXURE - 13 [Rule-8 (1)] POSSESSION NOTICE (For Immovable Property)**  
 Whereas: The undersigned being the authorised officer of Union Bank of India, Borivali West Rokadia Lane Branch, Mumbai-400092, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated calling upon the Borrower Chandra Prakash R. Sarwat to repay the amount mentioned in the notice ₹13,68,204.26 (Rupees Thirteen Lacs Sixty Eight Thousand Two Hundred Four and Twenty Six Paise Only + Interest) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 31<sup>st</sup> day of May the year 2022. The Borrower in particular and the Public in General is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount ₹ 13,68,204.26 (Rupees Thirteen Lacs Sixty Eight Thousand Two Hundred Four and Twenty Six Paise Only + Interest) and interest thereon. The borrowers attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets.

**Description of Immovable Property**  
 All that part of the Property consisting of Security: Shop No. 10, Ground Floor, in Building Vasundhara - V Co-op Housing Society Limited, Old Survey No. 203 and 203, New Survey No. 34 and 35. Village- Penkarpada Dist. Thane, Mira Bhayander, Mumbai - 401107. Bounded: On the North- C/wing, On the South- G.M.College, On the East- Vasundhara Bldg., On the West- Sankal Bldg.  
 Date : 31.05.2022  
 Place : Mumbai Sd/- Authorised Officer, UNION BANK OF INDIA

**कार्यालय नगरपालिक निगम विलासपुर (छ.ग.)**  
**संशोधित ई-निविदा सूचना**  
 कार्यालय निविदा क्र. 07/न.पा.नि./जोन क्र. 07/2022-23 विलासपुर विनांक 24.05.2022 से सिस्टम देख नं. 99745 (Online) निविदा ऑनलाईन खर्चित करणे की अंतिम तिथि 17.06.2022 तक की जाती है। जिसे अपरिहार्य कारणों से ऑनलाईन खर्चित करने की अंतिम तिथि 17.06.2022 तक की जाती है।  
 जॉन आबुतक, जॉन क्रमांक-7  
 नगर पालिक निगम विलासपुर (छ.ग.)  
 Green City, Clean City, Dream City

**PUBLIC NOTICE**  
 Mr. Shankar Tanaji Narkar, a member of the PRATHAMESH VIHAR-3 Co-Operative Housing Society Limited, having address at 90 feet Road, Thakur Complex, Borivali East, Mumbai-400066, and holding Flat No.3/204, in the building of the society, died on 31/08/2011, without making any nomination. Mrs.Nirmala Shankar Narkar, Mrs. Devyani Devendra Supte, Mrs. Sandhya Sunil Shigwan & Mrs. Mangala Mangesh Chavan have made an application for transfer of the shares of the deceased member to their joint names. The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the by-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the by-laws of the society. A copy of the by-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of PRATHAMESH VIHAR-3 CHS Ltd.,  
 Sd/  
 Place : Mumbai Date : 04.06.2022  
 Hon. Secretary

**IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH**  
 COMPANY PETITION NO. 56 OF 2022  
 In the matter of Section 66 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules framed thereunder AND  
 In the matter of reduction of Equity Share Capital of BBM Heavy Machinery Private Limited ("Petitioner Company")  
**BBM Heavy Machinery Private Limited**  
 a company incorporated under the provisions of, Companies Act, 1956 having its registered address, at Unit No. D 2, Indian Corporation, Opp. Dive Petrol Pump, Dive Village Taluka Bhiwandi, Thane - 421 302.  
 CIN: U29253MH2011PTC214727 ..... The Petitioner Company  
**FORM NO. RSC - 4**  
 [Pursuant to Rule 3(3)]  
**Publication of Notice**

Notice may be taken that an application was presented to the Tribunal at Mumbai, on the 03<sup>rd</sup> day of June, 2022 for capital reduction capital reduction for cancellation and reduction of 23,80,523 (Twenty-Three Lakhs Eighty Thousand Five Hundred and Twenty-Three only) fully paid-up equity shares of INR 10/- each, aggregating to INR 2,38,05,203 (Indian Rupees Two Crore Thirty Eight Lakhs Five Thousand Two Hundred and Thirty only) held by Mr. Nikhil Bhatia in the Petitioner Company. The notices to individual creditors have been issued. The list of creditors prepared on the 01<sup>st</sup> day of February, 2022 by the Company is available at the registered office of the company and for inspection on all working days during 11 AM to 4 PM between Monday and Friday. If any creditor of the company has any objection to the application or the details in the list of creditors, the same may be sent (along with supporting documents) and details about his name and address and the name and address of his Authorised Representative, if any, to the undersigned at the registered office of the company at Unit No. D 2, Indian Corporation, Opp. Dive Petrol Pump, Dive Village, Taluka Bhiwandi, Thane - 421 302, within three months of date of this notice. If no objection is received within the time stated above, entries in the list of creditors will, in all the proceedings under the above petition to reduce the share capital of the company, be treated as correct. It may also be noted that a hearing has been fixed for the 05<sup>th</sup> day of September, 2022, on which the Tribunal shall hear the application. In case any creditor intends to attend the hearing he should make a request along with his objections, if any.

For BBM Heavy Machinery Private Limited  
 Sd/-  
 Director  
 Place: Thane  
 Date: 04<sup>th</sup> June, 2022

**SKY INDUSTRIES LIMITED**  
 (CIN: L17120MH1989PLC05645)  
 Registered Office: C-58 TTC Industrial Area, Thane Belapur Road, Pawane, Navi Mumbai - 400 705  
 Corporate Office: 1101, Union Majestic, Ghankorkar Mankhurd Link Road, Chembur (W), Mumbai-400093  
 Email: corporate@skycorp.in; Website: www.skycorp.in; Tel: 022-67137900

**INFORMATION REGARDING 33RD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE / OTHER AUDIO-VISUAL MEANS, RECORD DATE & FINAL DIVIDEND**

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Sky Industries Limited ("Company") will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual means ("OAVM") on Thursday, June 30, 2022 at 11:00 A.M. (IST) to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 2/2021, 19/2021, 21/2021, 21/2021 and 2/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 06, 2021, December 14, 2021 and May 05, 2022 respectively (collectively referred to as "MCA Circulars"), permitted the holding of the AGM through VC/OAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the MCA Circulars and other relevant provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder (Act) and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 ("Listing Regulation"), the AGM of the Company is being held through VC/OAVM.

In accordance with the aforesaid MCA Circulars and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular Nos. SEBI/CFD/CMD2/CIR/17/2020/79, SEBI/CFD/CMD2/CIR/19/2021/11 and SEBI/CFD/CMD2/CIR/20/2022/82 dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 respectively (hereinafter collectively referred to as "Circulars"), the electronic copy of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 will also be available on the Website of the Company at [www.skycorp.in](http://www.skycorp.in) and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the NDSL website at [www.evoting.nsl.com](http://www.evoting.nsl.com). Shareholders can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of determining the quorum under Section 103 of the Act. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM.

The Company is providing remote e-Voting facility (Remote e-Voting) to all the Shareholders to cast their vote on all the Resolutions which are set out in the Notice of AGM. Members have the option to cast their vote using the remote e-Voting or through e-Voting facility during the AGM. The manner of voting remotely for the Shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice of AGM.

Shareholders may note that the Board of Directors at their Meeting held on April 30, 2022 has recommended a final dividend of Re. 1 per share. The final dividend, subject to the approval of Shareholders, will be paid on or after June 30, 2022 to the Shareholders whose name appear in the Register of Shareholders as on the Record date i.e., June 23, 2022 through various online transfer modes to the Shareholders who have updated their bank account details. For Shareholders who have not updated their bank accounts details, dividend warrants/demand drafts/ cheques will be sent to the registered addresses depending on availability of postal services.

Dematerialized Holding Register/Update the details in your demat account, as per the procedure advised by your Depository Participant(s) (DP)

